DATAMATICS

September 08, 2023

To,

Corporate Communication Department

BSE Limited

Phiroze Jeejeeboy Towers, Dalal street, Mumbai - 400 001.

BSE Scrip Code: 532528

Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051.

Symbol: DATAMATICS

Sub: Newspaper Publication of Public Notice of "35th Annual General Meeting ('AGM') of Datamatics Global Services Limited, Book Closure, Cut-off Date and E-voting"

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulations 30 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, we submit herewith ecopies of newspaper publications published in today's edition i.e. September 08, 2023 of Financial Express (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) by the Company towards "Public Notice of 35th AGM, Book Closure, Cut-off Date and E-Voting".

You are requested to take the aforesaid information on your record.

Thanking you,

For Datamatics Global Services Limited

Divya Kumat EVP, Chief Legal Officer & Company Secretary

Encl: as above

DATAMATICS GLOBAL SERVICES LIMITED

Regd. Off: Knowledge Centre, Plot No. 58, Street No. 17, MIDC. Andheri (E), Mumbai 400 093.

Tel: +91-22-61020000/1/2 | Fax: +91-22-28343669 | CIN: L72200MH1987PLC045205

Website: www.datamatics.com | Email: investors@datamatics.com

NOTICE OF THE ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ABOUT E-VOTING

NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting ("AGM") of the Members of Datamatics

Global Services Limited ("the Company") will be held on Friday, September 29, 2023 at 11.30 A.M.

(IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') facility, without physical

presence of members at a common venue, to transact the businesses as set out in the Notice of the

AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), and Rules

framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,

2015 ("Listing Regulations") read with MCA General Circular No.14/2020 (dated April 8, 2020), 17

2020 (dated April 13, 2020), 20/2020 (dated May 5, 2020) and subsequent circulars issued in this

regard, the latest being 10/2022 (dated December 28, 2022), issued by the Ministry of Corporate

Affairs ("MCA Circulars") and circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05.

2023, issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter referred to as "SEBI

In compliance with the said MCA Circulars read with the SEBI Circulars, Electronic copies of the Notice

of AGM along with Annual Report for the financial year ended on March 31, 2023 have been sent

on September 07, 2023 only through e-mail to all those members whose name appear in the Register

of Members or list of Beneficial Owners as on Friday, September 01, 2023 and whose e-mail addresses

are registered with the Company or their respective Depository Participant(s). The Notice of AGM and

the Annual Report are made available on the Company's website at www.datamatics.com and can

also be accessed on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and

National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the remote e-voting website of

National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The requirement of sending

physical copies of Notice of AGM along with the Annual Report has been dispensed with vide MCA

Members may attend the AGM through VC/OAVM facility on link made available by NSDL at

www.evoting.nsdl.com by using their remote e-voting login credentials. The detailed procedure for

In Compliance with the provisions of Section 108 of the Act and the Rules made thereunder read

with Regulation 44 of the Listing Regulations, members are provided with a facility to cast their vote

on all resolutions as set forth in the AGM Notice, using electronic voting system from any place prior

to the AGM ("remote e-voting") as well as e-voting during AGM. The Company has engaged the

NSDL to provide the facility of ("remote e-voting") as well as e-voting during the AGM through NSDL

e-voting system at www.evoting.nsdl.com. The schedule of commencement and end of remote

www.evoting.nsdl.com

The remote e-voting module shall be disabled after the end of remote e-voting period as mentioned

above. The detailed instructions for remote e-voting at the AGM and joining of AGM are given in the

. Any person who acquires shares of the Company and become member of the Company after

sending of the Notice of AGM and holding shares as on cut-off date may obtain the Login ID and

Password to cast vote electronically, by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a

person is already registered with NSDL for e-voting, then existing User ID and Password can be

The facility for e-voting shall also be made available during the AGM and the members attending

the AGM, who have not already cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their

vote through e-voting during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior

to the AGM may also attend the AGM electronically, but shall not be entitled to vote at the AGM

The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial

owners maintained by the depositories as on cut-off date i.e. Friday, September 22, 2023 only

In terms of SEBI circular dated December 9, 2020 for e-Voting facility provided by Listed Companies.

Individual shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat

account maintained with Depositories and Depository Participants. Shareholders are required to

update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access

The procedure of electronic voting is provided in the Notice of the AGM. In case of any queries

or issues regarding attending AGM and e-voting, you may refer to the Frequently Asked Questions

(FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads section

at http://www.evoting.nsdl.com or call on toll-free no.: 022- 4886 7000 and 022 - 2499 7000

NOTICE is also hereby given pursuant to the provisions of Section 91 of the Act and the rules made

thereunder read with Regulation 42 of the Listing Regulations, that the Register of Members and

Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, September 23, 2023 to

Friday, September 29, 2023 (both days inclusive) for the purpose of 35* Annual General Meeting and

for ascertaining the entitlement of the Shareholders to receive total dividend of Rs. 5/- per share (final

dividend of Rs. 3.75/- per share and one-time special dividend of Rs. 1.25/- per share) for the financial

JIK INDUSTRIES LIMITED CIN: L65990MH1990PLC056475

Regd. Office: Pada No. 3, Balkum Village, Thane (West), Thane, Maharashtra – 400 608.

Ph: +91 22 2542 6356 E-mail: cosec@jik.co.in. Website: www.jik.co.in

INTIMATION REGARDING 31st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO

CONFERENCING (VC)/OTHER AUDIO -VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given to the members of JIK Insdustries Limited pursuant to

provisions of section 96 of the Companies Act, 2013 ('Act') read with Companies

(Management and Administration) Rules, 2014 as amended ('Rules'), that

the 31st Annual General Meeting of the Company ('AGM') to be held on

Friday, September 29, 2023 through VC/ OAVM at 01:30 PM (I.S.T.) to transact

The Ministry of Corporate Affairs (MCA), vide its General Circular No. 20/2020

dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020

and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General

Circular No. 02/2021 dated 13th January 2021, Circular No. 20/2021 dated

12th December, 2021, Circular No. 21/2021 dated 14th December, 2021

Circular No. 02/2022 dated 5th May, 2022, and General Circular No. 03/2022

dated 5th May, 2022 and Circular No. 10/2022 dated December 28, 2022

and other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India

(SEBI), has allowed the Companies to conduct the AGM through Video Conferencing

(VC) or Other Audio Visual Means (OAVM) until September 2023.. In accordance with,

the said circulars of MCA, SEBI and applicable provisions of the Companies Act, 2013

(the Act) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

(SEBI LODR Regulations), the 31st AGM of the Company shall be conducted through

The Company has sent electronic copies of Annual Report along with the Notice of

AGM on September 07, 2023 to those shareholders whose email IDs are registered with the

Members holding shares in physical form or dematerialized mode, as on cut- off

date i.e. September 22, 2023, being the cut-off date may cast their vote electronically

on the resolutions set forth in the Notice of AGM through electronic system of NSDL

1.The business, as set out in the notice of AGM, may be transacted through

2. The remote e-voting period shall commence on Tuesday, September 26, 2023 at 9:00 A.M.

3.The remote e-voting period shall end on Thursday, September 28, 2023 at 5:00 P.M.

4. The cut-off date for determining eligibility to vote by remote e-voting or e-voting

5. Any member who acquire shares of the company and become the member of the

company after dispatch of notice and holding shares as of cut-off date i.e.,

September 22, 2023 may obtain login ID and password by sending a

6. Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read

with Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the

Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed

from September 22, 2023 to September 29, 2023. (Both days inclusive).

7. The Board of Directors of the Company has appointed Ms. CS Hansa Gaggar

(Certificate of Practice No. 21614), Practicing Company Secretaries, for scrutinizing

remote e-voting process before the AGM as well as for voting during the AGM in a

• The remote e-voting shall be disabled by NSDL after the aforesaid date and time

for voting and once the vote on a resolution is cast by member, the member shall not

The facility for voting at the AGM shall be made available by the NSDI

Members who have voted through Remote e-voting will be eligible to attend the

• The person whose name is recorded in the register of members or in register of

be entitle to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.

National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

The Notice of the AGM along with the Annual Report is made available on the website

of the company at www.jik.co.in and on the website of Stock Exchange i.e. NSE Limited

at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com and on the website of the

8.In case of any queries/grievances relating to voting by electronic means or

technical assistance before and during the AGM, the member may refer the

Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user

manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com

Telephone No: 1800 1020 990 **Telephone No:** +91 22 2542 6356

beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only

AGM. However, they will not be eligible to vote at the AGM.

For Datamatics Global Services Limited

EVP, Chief Legal Officer & Company Secretary

Divya Kumat

shall be entitled to avail the facility of remote e-voting / e-voting during the AGM.

Remote e-voting prior to the AGM

09.00 A.M. (IST) on Monday, September 25, 2023.

05.00 P.M. (IST) on Thursday, September 28, 2023.

Circulars and SEBI Circulars and hence no physical copy of the same will be provided.

joining the AGM through VC/OAVM facility is provided in the Notice of the AGM.

e-voting facility is as under:

Commencement of e-voting

Web-link of e-voting facility

The Members may please note that:

used to cast vote electronically.

Particulars

End of e-voting

Notice of the AGM.

e-Voting facility.

vear 2022-23.

Place: Mumbai

Date: September 07, 2023

or send a request at evoting@nsdl.co.in

the business as set out in the notice of AGM.

VC/ OAVM on Friday, September 29, 2023 at 01:30 PM.

("remote e-voting"). All the members are hereby informed that:

remote e-voting or e-voting system at the AGM.

at the AGM shall be September 22, 2023.

request at evoting@nsdl.co.in.

fair and transparent manner.

Members may note that:

be allowed to change it subsequently.

or contact NSDL or Company as given below:

Email id: evoting@nsdl.co.in

Date: September 08, 2023

NSDL Contact:

Place: Thane

Company/Depository Participants.

FINANCIAL EXPRESS

Notice of the 40th Annual General Meeting of the Company to be held through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM)

or Other Audio Visual Means (OAVM) to transact the business set out in the Notice of the AGM. by the Ministry of Corporate Affairs, Government of India ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. issued by MCA/SEBI. Members participating through VC/OAVM shall be reckoned for the

In compliance with the above circulars, the Notice of the AGM together with the Annual Report will be sent to the Members electronically to the email IDs registered by them with the Depository Participant/the Company.

available on the Company's website i.e. https://banasfinance.wordpress.com, on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited at

- the resolutions set out in AGM notice:
- copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) id i.e. banasfin@gmail.com/RTA's email id i.e. support@purvashare.com
- 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested copy) and AADHAR (self-attested copy) by email at the Company's email id i.e. banasfin@gmail.com / RTA's email id i.e. support@purvashare.com
- Alternatively Members may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may be.
- In terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December,
- Instructions on the process of remote e-Voting and e-Voting at the AGM is provided as part of the Notice of the 40th AGM.
- Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-Voting will be able to vote electronically at the AGM.
- https://www.evoting.nsdl.com.The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is explained in the Notice of the AGM.

electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM. For Banas Finance Limited

Place: Mumbai

Dated: 07.09.2023

Director DIN - 00290959

For Advertising in TENDER PAGES

Contact JITENDRA PATIL

Landline No.:

Mobile No.: 9029012015

67440215

MANAPPURAM HOME

MANAPPURAM HOME FINANCE LIMITED FORMERLY MANAPPURAM HOME FINANCE PVT LTD

Unit 301-315, 3rd Floor, A wing, Kanakia Wall Street, Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai - 400093, Contact No.68194000/022-66211000

CORRIGENDUM

TO AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

(For sale of the following assets)

Manappuram Home Finance Ltd. had issued auction notice for sale of secured assets of the following under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interests Act 2002 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002 published in this News Paper dated 23rd August 2023 & 03rd November 2022. The last date for deposit of EMD, Submission of tender form and date & time of auction are extended to 23/09/2023 at 3:00 PM for the sale of the following assets at Manappuram Home Finance Ltd, Flat No 409, 4th Floor, Chandulal Joshi Building, Vasant Vihar Co-op Housing Society Ltd., Vallipier Road (Good shed Road), Opp. Kalvan Railway Station, Kalyan (West), Thane, Maharashtra 421301

r. o.	Name of Borrower(s) / Co-Borrowers/Guarantors/ Loan Account No/BRANCH	Details of the Secured Asset	Revised Reserve Price (Rs) & EMD	Last auction details	
		Flat No 101, 1st Floor, Arjun Heights, D-Wing, Katai Village, Tal:- Kalyan, Thane-421204		07-09-2023 & 03-12-2022 TILL 3:00 PM	
0	other terms and conditions of the sale notice and tender form shall remain unchanged				

All other terms and conditions of the sale notice and tender form shall remain unchanged. Sd/-Authorized Officer, Manappuram Home Finance Ltd

Date: 08/09/2023 Place : Kalyan

YOGI INFRA PROJECTS LIMITED CIN - L32201MH1993PLC392082 (Formerly YOGI SUNG-WON (INDIA) LIMITED)

Registered Office: 205, PL - 8231, Raigad Darshan, J P Road, Opposite Indian Oil Colony, Andheri West, Mumbai - 400053, email id: complianceofficeryogi@gmail.com

Notice is hereby given that the Thirtieth (30th) Annual General Meeting (AGM) of the Members of Yogi Infra Projects Limited (hereinafter referred as 'the Company') will be held on Saturday, September 30, 2023 at 12:00 Noon IST through Video Conferencing or Other Audio Visual Means (VC). In compliance with various general circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India, Companies are allowed to hold the AGMs through VC, without the physical presence of Members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC to transact the business set forth in the notice of the Thirtieth AGM.

In compliance with the circulars, electronic copies of the Notice of the AGM have been sent to all the Members whose Email ids are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at www.yogiinfraprojects.co.in and also on the website of Link Intime India Private Limited at www.linkintime.co.in.

The Members holding shares either in physical form or in dematerialized form as on the close of working hours of the cutoff date of September 22, 2023 may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL ('remote e-voting'). The remote e-voting period begins on Wednesday, September 27, 2023 at 09:00 A.M. and

ends on Friday, September 29, 2023 at 05:00 P.M. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders

and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to (Name of NSDL Official) at evoting@nsdl.co.in

> By the order of the Board of Directors For Yogi Infra Projects Limited

Sanjay Basudeo Agarwal Place : Mumbai Designation: Managing Director Date :September 6, 2023 DIN: 00462902

CIN: U99999MH1987PLC042097

Reg Ofc: A/102, Parimal Appartment, Off Juhu Lane, Andheri (West), Mumbai- 400058

AB Corp Limited

Tel No. 022-26154450 email id: mail@abcorp.in

NOTICE OF 35" ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION This is in continuation with the earlier newspaper advertisement dated 2™ September 2023 intimating the details of the 35" Annual General Meeting ("AGM") of the members of AB Corp Limited ("the Company). Further, the NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting ("AGM") of the Members of AB Corp Limited ("the Company") will be held on Saturday, 30" September, 2023 at 11.30 A.M. (IST) through Video Conference ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") facility without the physical presence of the members at a common venue to transact the business as set out in the AGM Notice.

The 35th AGM of the Company is being convened in compliance with all the applicable

provisions of the Companies Act, 2013, rules framed thereunder and read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"). In compliance with the applicable MCA Circulars, the Company has completed the dispatch of the Annual Report for the Financial Year ended 31" March, 2023 along with the Notice convening the 35" AGM of the Company electronically (via email) on 07" September 2023 to all those shareholders whose email ids are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent i.e. Kfin Technologies Limited or with their respective Depository Participant(s) ("DP"), whose name appears in the Register of members as on Friday, 1" September, 2023. Further in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended from time to time, Company is providing e-Voting facility to its members to cast their vote electronically (during the AGM) including remote e-voting (prior to AGM). For this, the Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited [CDSL], authorized evoting Agency for facilitating voting through electronic means ("remote e-voting"). Members may please note that the Notice of 35th AGM will also be available on the website

For the purpose of determining the eligibility to vote through electronic means the cut-off date shall be Friday 22[™] September, 2023. Persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained as on cut-off date, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM, as the case may be. Remote e-voting facility will commence on Tuesday, 26th September, 2023 (9.00 A.M. IST onwards) till Friday 29th September 2023 (05.00 P.M. IST)

of RTA and on the website of CDSL at www.evotingindia.com

of the notice and holds share(s) as on cut-off date i.e. Friday 22th September, 2023 may obtain login ID and password by sending a request on helpdesk evoting@cdslindia.com. to cast their vote electronically. The members who have cast their vote by e-voting prior to the meeting may also attend the

Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch

neeting but shall not be entitled to cast their vote again. Once the Member casts vote on a resolution, the same shall not be allowed to change it subsequently. M/s. Manish Ghia & Associates, Company Secretaries, Mumbai, have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and e-voting facility at the AGM

in a fair and transparent manner. For detailed instructions of e-voting, members may refer to the Notice of 35" AGM sent via email. Members are also requested to refer Notice of AGM for joining the AGM through VC/OAVM. In case of queries or grievances pertaining to e-voting procedure, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under

help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com to Mr. Rakesh Dalvi

Shareholders who have still not registered their email addresses can register the same with RTA by sending email at einward.ris@kfintech.com. In case of any queries or issues regarding e-voting, members may contact to Mr. Rakesh Dalvi (022-23058542/43) or send an email at helpdesk.evoting@cdslindia.com.

For AB CORP LIMITED

Place: Mumbai

Managing Director

DIN: 02409760

Date: 7th September 2023

Rajesh Yadav

RANDER CORPORATION LIMITED

CIN No: L64203MH1993PLC075812 (Regd. Office: 14/15, Madhav-Kripa, Boisar Palghar Road, Boisar, Palghar - 401 501, Maharashtra, India | Email: info@randergroup.com | Website: www.randergroup.com

NOTICE OF 30" ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 30thAnnual General Meeting ('AGM') of the Members of RANDER CORPORATION LIMITED ('the Company') will be held on Saturday, September 30, 2023 at 11:30 A.M. (IST) at 14/15, Madhav-Kripa, Boisar Palghar Road, Boisar, Palghar - 401 501, Maharashtra, India, the registered office of the Company, to transact the business as stated in the AGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") Rules framed thereunder and SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard on General Meetings (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force). The Annual Report of the Company for the F.Y. 2022-23, including AGM Notice, Financial Statements, for the year ended March 31, 2023 ("Annual Report") were sent through electronic mode only, on September 07, 2023 to all those members whose email id's are registered with Company or its Registrar and Transfer Agent, Link Intime India Private

Limited or the Depositories as the case may be. Instructions for the manner of participation in the remote electronic voting are provided in the Notice of the AGM. The Annual Report for 2022-23, including the AGM Notice is also available on the company's website www.randergroup.com, BSE Limited's website www.bseindia.com, and on website of National Securities Depository Limited (NSDL) at

Members holding shares in physical mode and who have not updated their email address with the Company can obtain notice of the AGM, Annual Report and/or manner of participating in the remote electronic voting by sending scanned copy of a) Copy of the signed request letter mentioning the folio number, name and address of the member b) self attested copy of PAN Card and c) Self-attested copy address proof (eg.: Aadhar, Driving license, Election Identity Card, Passport) of the member by email to

info@randergroup.com, evoting@nsdl.co.in and rnt.helpdesk@linkintime.co.in The Company is pleased to provide remote e – voting facility to the members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said meeting. The company has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting/e-voting at the AGM.

The Remote e-voting shall commence on September 27, 2023 at 09:00 A.M (IST) and end on September, 29, 2023 at 05:00 P.M. (IST). During this period shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut off date September 23, 2023 may cast their vote electronically. The remote e- voting module shall be disabled by the NSDL for voting thereafter. The voting rights of Members shall be in proportion to their shares in paid up equity capital of the Company as on cutoff date i.e. September 23, 2023.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the AGM Notice and holding shares as of the cut - off date may obtain login id and password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if he/she is already registered with NSDL for remote E - voting then he/she can use his/her existing User ID and password for casting vote or following the procedure as mentioned in the AGM Notice.

Pursuant to provisions of Section 107 of the Companies Act, 2013 (including any statutory

modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), since the Company is providing the facility of remote e-voting to the Members, there shall be no voting by show of hands at the AGM. The Company is also offering facility for voting by way of polling papers/ballot papers at the AGM for the Members attending the meeting, who have not casted their vote by remote e-voting. However, Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM, may attend the AGM but shall not be entitled to vote. If a Member cast votes by both modes i.e. remote e-voting and polling papers at the AGM, then voting done through remote e-voting shall prevail and vote cast through polling paper shall be treated as invalid.

Amember entitled to attend and vote at the meeting may appoint a proxy to attend and vote on poll instead of himself. A proxy need not be a member of the Company. The Proxy Form duly completed, stamped and signed should reach the Registered Office of the Company not less than 48 hours before the AGM. The details with respect to the appointment and the conduct of the proxy can be referred to in the Notice of the AGM.

The detailed instructions casting the vote through remote e - voting is provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same. Members, who need assistance before the AGM regarding e-voting, facility can send a request at evoting@nsdl.co.in or use toll free no.: 1800-1020-990/1800224430.

Notice is also given that pursuant to section 91 of the Act read with Rules made thereunder and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from, September 23, 2023 to September 30, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

> By Order of the Board of Directors of For Rander Corporation Limited

> > Director

Rohan Rander Date: 07 September, 2023 Place: Mumbai

Regd off: E-109, Crystal Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai MH 400053 IN Email Id: banasfin@gmail.com | Website: https://banasfinance.wordpress.com

NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of Banas Finance Limited will be held on Saturday, September 30, 2023 at 04.00 P.M. (IST) through Video Conference (VC) The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ('the Act'); provisions of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the provisions of General Circular No. 20/ 2020 dated 5thMay, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8thApril, 2020; General Circular No. 17/2020 dated 13thApril, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022, General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 issued SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/DDHS/DDHS-RACPOD1/P/CIR/2023/001 dated January 5, 2023 issued by SEBI and other applicable circulars

Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the

- depositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-Voting for
- and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the Company's email In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or
- Manner of casting vote through e-Voting: Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the
- 2020, e-Voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of single login credentials, through their demat accounts / websites of NSDL and / or Central Depository Services (India) Limited or Depository Participant(s).
- e) Members will be able to attend the AGM through VC / OAVM orat

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM (being sent

RattanIndia

RattanIndia Power Limited (CIN: L40102DL2007PLC169082)

Registered Office: A-49, Ground Floor Road No. 4, Mahipalpur New Delhi 110037 Tel: 011-46611666, Fax: 011-46611777

Website: www.rattanindiapower.com, E-mail: ir_rpl@rattanindia.com

NOTICE OF 16[™] ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that 16" Annual General Meeting ("AGM") of RattanIndia Power Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, September 29, 2023 at 2:30 P.M. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means (OAVM) facility without the physical presence of the shareholders at a common place, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with the Rules made thereunder read with General Circular no. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020 read with other relevant circulars, including General Circular no. 20/2021 dated December 08, 2021, 3/2022 dated May 05, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 read ("MCA Circulars") and SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the businesses set out in the Notice dated Wednesday, September 06, 2023 calling AGM. The deemed venue for the proceedings of AGM shall be the registered office of the Company. Members intending to attend the AGM, may follow the procedures prescribed in the Notice of the 16" AGM.

The Company has, in compliance with MCA Circular and SEBI circular, sent the Notice convening the AGM and the Annual Report for the FY 2022-23, on Thursday, September 07, 2023, through electronic mode to those members whose e-mail address is registered with the Company/Registrar and Transfer Agent (RTA)/Depository Participants as on cut-off date i.e. Friday, September 01, 2023. The dispatch of the Notice of the AGM and Annual Report has also been Completed on Thursday, September 07, 2023. Pursuant to Section 108 of Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and

applicable regulations of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulation), the Company is providing e-voting facility through KFin Technologies Limited ("KFin"), the Registrar and Transfer Agent of the Company, for transacting the businesses contained in the Notice. The Company has considered Friday, September 22, 2023, as the cut-off date to record the entitlement of shareholders holding shares either in physical or dematerialization form, to cast their right to vote electronically on the business set out in the Notice. The procedure/instructions for electronic voting, including the process for obtaining the Login credentials for those shareholders whose e-mails are not registered either with the Company/RTA or their respective DPs, is contained in the Notice of AGM.

The Notice of AGM and Annual Report, along with all the documents referred to therein, is available on the Company's website www.rattanindiapower.com and also at https://evoting.kfintech.com (the website provided by KFin, for the purpose of e-voting) and also on the websites of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. The remote e-voting period will commence on Tuesday, September 26, 2023 (10:00 A.M. IST) and end on Thursday, September 28, 2023 (5:00 P.M. IST). The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, such Member shall not be allowed to change it subsequently. Any person who becomes a Member of the Company after dispatch of the said Notice and holds shares as at cut-off date may obtain login ID and Password by sending request to evoting@kfintech.com. The Members present through VC/OAVM and had not cast their votes through remote e-voting facility and are otherwise not debarred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The members who have cast their votes through remote e-voting prior to AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM, but shall not be allowed to cast their vote again. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the

The Company has appointed Mr. Sanjay Khandelwal of M/s S. Khandelwal & Co., Practicing Company Secretary, as the Scrutinizer for conducting the electronic voting process (both remote e-voting and e-voting at AGM) in a fair and transparent manner.

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 42 of SEBI LODR Regulation, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 23, 2023 to Friday, September 29, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.

For addressing any grievances relating to e-voting facility, Members may please contact Ms. C Shobha Anand, Deputy General Manager, KFin Technologies Limited at evoting@kfin.com, or may write to Ms. C Shobha Anand at KFin Technologies Limited, (Unit: RattanIndia Power Limited), Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Toll Free No. 1800-345-4001.

For RattanIndia Power Limited

Company Secretary

Lalit Narayan Mathpati

Particulars of the Resolutions Special Resolution for change in the name of the Company to Raconteur Global Resources Limited Special Resolution to alter Objects clause of Memorandum of

specified by the Company for Postal Ballot through E-Voting process. The Results of the Postal Ballot were declared on Wednesday, 6th September, 2023. The

available on the website of BSE Limited: https://www.bseindia.com

Ganesh Films India Limited Gaurav Kumar Director DIN: 06717452

CIN: L65910MH1980PLC023000 Registered Office: E/109, Crystal Plaza, New Link Road, Opp. Infinity Mall, Andheri (West), Mumbai City MH 400053 Email: tilakfin@gmail.com Website: https://tilakfinance.wordpress.com/

NOTICE is hereby given that the 42rd Annual General Meeting (AGM) of Tilak Ventures Limited will be held on Saturday, 30th September, 2023 at 02.00 P.M. (IST) through Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the business set out in the Notice of the AGM.

and the Rules made thereunder ('the Act'); provisions of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the provisions of General Circular No. 20/ 2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8thApril, 2020; General Circular No. 17/2020 dated 13thApril, 2020; General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and General Circular No. 02/2022 dated 05th May 2022, General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/DDHS/DDHS-RACPOD1/P/CIR/2023/001 dated January 5, 2023 issued by SEBI and other applicable circulars issued by MCA/SEBI. Members participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

be sent to the Members electronically to the email IDs registered by them with the Depository Participant/

The Notice of the 42nd AGM and the Annual Report for the financial year 2022-23 will also be available on the Company's website i.e. https://tilakfinance.wordpress.com/ on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com. Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-Voting for the resolutions set out in AGM notice:

- tilakfin@gmail.com / RTA's email id i.e. support@purvashare.com
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (selfattested copy) and AADHAR (self-attested copy) by email at the Company's email id i.e. tilakfin@gmail.com / RTA's email id i.e. support@purvashare.com
- Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may be. Manner of casting vote through e-Voting:
- In terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020.
- e-Voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of single login credentials, through their demat accounts / websites of NSDL and / or Central Depository Services (India) Limited or Depository Participant(s).
- the Notice of the 42rd AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-Voting will be able to vote
- Members will be able to attend the AGM through VC / OAVM or at https://www.eyoting.nsdl.com
- electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote

e-Voting or through e-Voting facility at the AGM. For Tilak Ventures Limited Girraj Kishor Agrawal

Place: Mumbai Dated: 07.09.2023

JIK INDUSTRIES Limited

Email id: cosec@jik.co.in.

Contact Person: Kedar Mangesh Latke

FOR JIK INDUSTRIES LIMITED

Sd/

Kedar M. Latke

financialexp.epapr.in

Company Secretary & Compliance Officer (Membership No. F12341)

Place: New Delhi

Date: 07.09.2023

purpose of quorum under Section 103 of the Act. The Notice of the 40th AGM and the Annual Report for the financial year 2022-23 will also be

In case shares are held in physical mode please provide folio no., name of Member, scanned

Notice of the AGM through remote e-Voting facility at the AGM.

Girraj Kishor Agrawal

GANESH FILMS INDIA LIMITED Regd. Off: 503, Floor-5, Plot-461D, A Wing, Parshvanath Gardens, Bhaudaji Rd,

Kings Circle, Matunga, Mumbai, Maharashtra-400019 CIN: L74994MH2018PLC307613, PH: 9268990911 Website: www.ganeshfilms.com, Email ID: ganeshfilms.compliance@gmail.com NOTICE OF ANNOUNCEMENT OF RESULT OF POSTAL BALLOT

in terms of Sections 108, 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 as amended, read together with the Companies (Management and Administration) Rules 2014 and in compliance with applicable Regulation of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, approval of the members was sought by means of Postal Ballot through E-Voting process. The Company had provided E-Voting facility to the members to cast their votes on Special Resolutions, proposed in Notice of Postal Ballot dated Friday, 4th August, 2023.

The Board had appointed Ms. Kavita of M/s A. K. Nandwani & Associates, Company Secretary in Practice as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through E-Voting Process. The Scrutinizer has carried out the scrutiny of all votes received up to the last date of receipt i.e. Wednesday, 6th September, 2023 till 5:00 P.M and has submitted her report on Wednesday, 6th September, 2023 to the Chairman of the Company.

Based on the Scrutinizer's Report dated Wednesday 6th March, 2023, the Chairman has declared the result of Postal Ballot as under: % of Total Valid Votes Cast in favour of the Resolutions

Based on the above report of the Scrutinizer, the resolution as set out in the Notice of Postal Ballot dated Friday, 4th August, 2023 are deemed to have been duly approved by the members with requisite majority on Wednesday, 6th September, 2023, being the last date

Results along with Scrutinizer's Report are displayed at the registered office of the Company situated at 503, Floor-5, Plot-461D, A Wing Parshvanath Gardens, Bhaudaji Rd, Kings Circle, Matunga, Mumbai, Maharashtra-400019. The same are also hosted on the Company's Website https://www.ganeshfilms.com, on the website of Bigshare Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company: https://www.bigshareonline.com and are also By the order of the Board of

Place: Zirakpur Date: 6th September, 2023

TILAK VENTURES LIMITED

Notice of the 42nd Annual General Meeting of the Company to be held through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM)

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013

In compliance with the above circulars, the Notice of the AGM together with the Annual Report will

In case shares are held in physical mode please provide folio no., name of Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the Company's email id i.e.

- Alternatively Members may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and
- Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through remote e-Voting facility at the AGM.
- Instructions on the process of remote e-Voting and e-Voting at the AGM is provided as part of

The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is explained in the Notice of Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM (being sent

> Director DIN - 00290959

तीन वर्षांच्या बालकांना प्री-स्कूलमध्ये पाठवणे बेकायदेशीर - हायकोर्ट

प्री-स्कूलमध्ये जाण्यास भाग पाडणे बेकायदेशीर असल्याचे गुजारात उच्च न्यायालयाने म्हंटले आहे. गुजरात सरकारने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ६ वर्षे वयोमर्यादा केली आहे. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. या सर्व याचिका फेटाळताना न्या. सुनीता अग्रवाल आणि न्या. एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने उपरोक्त भाष्य केलेय.

राज्य सरकारच्या ३१ जानेवारी २०२०च्या अधिसूचनेनुसार मुलांच्या शाळा प्रवेशाचे वय ६ वर्षे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार १ जून २०२३ रोजी ६ वर्षे पूर्ण न केलेल्या मुलांच्या पालकांच्या एका गटाने या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान दिले होते. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, चालू शैक्षणिक वर्षासाठी १ जून ही कट ऑफ डेट निश्चित करण्याला आमचा विरोध आहे. कारण त्यामुळे चालू शैक्षणिक सत्रात राज्यातील सुमारे ९ लाख मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावला जाईल. ज्या मुलांनी प्री स्कूलची ३ वर्षे पूर्ण केली आहेत परंतु १ जून २०२३ पर्यंत वयाची ६ वर्षे पूर्ण केली नाहीत, त्यांना सूट देण्यात यावी आणि चालू शैक्षणिक वर्षात त्यांचा समावेश करावा.

यावर न्यायालय म्हणाले, आरटीई कायद्याअंतर्ग मुलाला शाळेत प्रवेश घेण्यासाठी वयाची सहा वर्षे पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय मुलाला आरटीई कायद्यांतर्गत प्रवेश देणे बेकायदेशीर आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० नुसार, मुलाच्या संचित मेंढूच्या

पणजी येथे २५ सप्टेंबरला डाक अदालत

डाक अदालत आणि

कळविले आहे.

सहाय्यक निदेशक डाक

गोवा क्षेत्र, पणजी यांचे

सेवा, पोरुटमारुटर जनरल,

नावे पाठवावेत, असे प्रवर

डाक अधीक्षक सांगली यांनी

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the sale agreement dated July 14, 1977, executed

between Jitendra Ramanlal Pandya AND

Navinchandra V. Parekh & Jagatkishore

Parekh for the property bearing address Flat no.42, Varma Villa No. 2, Vithalbhai Road,

Vile Parle (west), Mumbai-400056 has been lost/misplaced. If anyone who finds it, please

may contact Nila Pandya, w/o Jitendra

Ramanial Pandya on the contact number

9819790847 or write at the abovementioned

नोटीस

भागधारकांस सूचना

स्वदेशिय मालाचा व्यापार

नोंदलेले कार्यालय : दु. नं. 227, 5 वी गल्ली, मंगलदास मार्केट, मुंबई -2.

CIN: U51311MH1873PLC000013,

इमेलः smvkml@gmail.com,

फोन : +91 22 22055349

वरील मंडळींची 149 वी वार्षिक सर्व

साधारण सभा बुधवार दि. 27-09-23

रोजी सकाळी 11.00 वाजता ऑफिस

नं 3, शत्रुंजय गिरी अपार्टमेंट, अशोक चक्रवर्ती रोड्, कांदिवली (पू), मुंबई

सदस्यांना न भरलेले अंशात्मक हक्क

https://docs.google.com/sprea

dsheets/d/1Vm-

PoJZBaW4McSbMX9p57

IQGOZpAcKBG/edit?usp=driv

e_link&ouid=1057035401392

60431216&rtpof=truexd=true

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी

smvkml@gmail.com वर ईमेल

स्व. मा. व्या. करणारी मंडळी करीता

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील

श्रीमती कल्पना शशिकांत माळी या खोली

क्र.डी-१, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र,

गोराई(१) यशोमंदिर कोहौसोलि., प्लॉट क्र.६८,

रोड क्र.आरएससी-१४, गोराई(१), बोरिवली

(पश्चिम), मुंबई-४०००९१ (यापुढे सदर खोली

जागा) या निवासी जागेच्या एकमेव मालक व

ज्याअर्थी (१) मुळ वाटपपत्र, (२) मुळ म्हाडा

पासबुस आणि (३) सदर खोलीबाबतचे म्हाडा

कर्ज हफ्तेबाबत बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुळ पावत्या

हरवले/गहाळ झाले आहे आणि दिनांक

०६.०९.२०२३ रोजी लापता नोंद क्र.७८६३३-

२०२३ अंतर्गत बोरिवली पोलीस ठाणे, मुंबई पोलीस

जर कोणा व्यक्तीस, बँका, वित्तीय संस्था यांना सदर

खोली किंवा भागावर वारसाहक, ताबा, विक्री,

भाडेपट्टा, तारण, अधिभार, न्यास, बक्षीस, मालकी

हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा

असल्यास आणि उपरोक्त मुळ वाटपपत्र (वर नमुद)

सापडल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून १४

(चौदा) दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे खाली

दिलेल्या पत्त्यावर आवश्यक दस्तावेजांसह लेखी

कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याग

सही/

वंदना ठक्कर

वकील उच्च न्यायालय

८३, फादर पीटर परेरा मार्ग,

गाव वॉर्ड, कुर्ला (प.), मुंबई-७०.

व स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत ०८ सप्टेंबर, २०२३

येथे नोंद केली आहे.

दि. 08-09-2023

सही/-

संचालक

400101 येथे भरणार आहे.

लिंकमध्ये संलग्न केले आहेत:

address within 7 days.

Place : Mumbai

Date: 08/09/2023

सांगली, दि.७ : भारतीय

डाक विभागाची क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालत २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पोस्टमास्तर जनरल गोवा

क्षेत्र पणजी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तक्रारी स्वीकारण्याची अंतिम १२ सप्टेंबर आहे, अशी माहिती प्रवर डाक अधीक्षक

सांगली यांनी दिली. गोवा क्षेत्राशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्धल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बॅक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला

असावा. उदा.

तारीख व ज्या

अधिकाऱ्यास

पाठविली असेल

हुद्धा याचा रूपष्ट

त्याचे नांव व

उल्लेख करून

मूळ अर्जाच्या

प्रतीसह १२

सप्टेंबरपर्यंत

कुमार, सचिव,

यू विजया

मूळ तक्रार

गांधीनगर, दि. ७ : तीन वर्षांच्या बालकांना विकासापैकी ८९ टक्कयांहन अधिक विकास वयाच्या सहाव्या वर्षापूर्वी होतो. त्यामुळे मेंढूचा निरोगी विकास आणि वाढ सुनिश्चित करण्यासाठी सुरुवातीच्या काळात योग्य काळजी आणि मेंदूला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित होते. असे, न्यायालयाने आपल्या आदेशात नमुद केले आहे. ही याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने सांगितले की, तीन वर्षांच्या बालकांना प्री-स्कूलमध्ये जाण्यास भाग पाडणे बेकायदेशीर आहे. याचिकाकर्ते शिक्षण हक्क कायदा, २००९ च्या आदेशाचे उल्लंघनासाठी दोषी आहेत. त्यामुळे त्यांना कोणतीही सूट दिली

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व) मुंबई-४०००९३. द्र.:+९१-२२-६१०२००००/१/२, फॅक्स:+९१(२२)२८३४३६६९.

वेबसाईट:www.datamatics.com, ई-मेल:investors@datamatics.com वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंगबाबत माहितीची सूचना

. त्रेथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३५वी (पस्तीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवा २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.३०वा. भाप्रवे** कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२८ दिनांक ८ एप्रिल, २०२०), १७/२०२० (दिनांक १३ एप्रिल, २०२०), २०/२०२० (दिनांक ५ मे, २०२०) आणि नविनतम परिपत्रक क्र.१०/२०२२ (दिनांक २८ डिसेंबर, २०२२) आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी, रचओ/सीएफओ/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ नुसार सिक्युरिटीज ॲण्ड रक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (यापुढे सेबी परिपत्रक म्हणून संदर्भ) एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर वेमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत होणार

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे वार्षिक अहवालासह एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्यासदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत आणि दिनांक ०७ सप्टेंबर, २०२३ रोजी लाभार्थी ालकांच्या यादीत किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०२३ रोजी उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. एजीएम सूचन हंपनीच्या www.datamatics.com, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com, नॅशनल स्टॉक क्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटर्र लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वार्षिक . भहवालासह एजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकता एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार खारीज करण्यात आली आहे आणि कोणतीही वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही.

न्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईट मार्फत त्यांचे रिमोट ई-वोटिंग लॉगइन परिचयपत्रे वापरून सदस्यांना उपस्थित राहता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फर रजीएममध्ये सहभागी होण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सदस्यांना ई-वोटिंग सुविधा दिलेली . आहे. सर्व विषय विद्युत स्वरुपाने मतदानामार्फत विमर्षीत केले जातील. कंपनीने व्हीसी/ओएव्हीएममार्फत र्जीएममध्ये सहभागी होण्यासाठी, रिमोट ई-वोटिंग तरतुदीसाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईट मार्फत सेवा नियुक्त केली आहे. रिमोट ई-. वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सूचनेत दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग प्रारंभ व समाप्तीचे वेळापत्रकः

	तपशील	एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग
	ई-वोटिंग प्रारंभ	सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा.भाप्रवे
	ई-वोटिंग समाप्ती	गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे
	ई-वोटिंग सुविधेची वेबलिंक	www.evoting.nsdl.com
		· · · · · · · · · · · · · · · · · · ·

रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे.

सदस्यांनी नोंद घ्यावी की: एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झालेल्या व्यक्तीने नोंद तारखेर

भागधारणा घेतली असल्यास विद्युत स्वरुपाने मत देण्यास लॉगइनआयडी व पासवर्डकरिता evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. तथापि जर सदस्य ई-वोटिंगकरिता एनएसडीएलर यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधा उपलब्ध असेल आणि एजीएममध्ये सहभागी सदस्य जे रिमोट ई

वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यास एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देत येणार नाही.

नोंद दिनांक शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांचे नों पुस्तक किंवा सदस्य नींद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल.

सेबी परिपत्रक दिनांक ९ डिसेंबर, २०२० नुसार सुचिबद्ध कंपनीद्वारे ई-वोटिंग सुविधेसाठी डिमॅट स्वरुपात वैयक्तिक भागधारक प्रतिभूती धारकांना ठेवीदार व ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे डिमॅट खातेमार्फर मत देता येईल. भागधारकांनी ई-वोटिंग सुविधेकरिता त्यांचे डिमॅट खात्यात त्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल नोंद करावा.

एजीएम सूचनेत विद्युत मतदान प्रक्रिया नमुद आहे. एजीएममध्ये सहभागी होण्यास काही अडचणी किंवा ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास तुम्ही https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सदस्यांकरिता फ्रिकेन्टली आस्वड केश्चन्स (एफएक्यू) आणि रिमोट ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.:०२२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी.

थि सुचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि लिस्टींग रेग्युलेशन्स २०१५ वे नियम ४२ नुसार कंपनीच्या ३५व्या एजीएमनिमित्त आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता रु.५/- प्रती भाग अंतिम लाभांश (एकवेळ विशेष लाभांश रु.१.२५ प्रती भाग आणि रु.३.७५/- अंतिम लाभांश मिळून) स्विकारण्यास पात्र सदस्यांच्या निश्चितीसाठी शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल. डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेडकरित

ठेकाण: मुंबई <mark>दिनांक: ०</mark>७.०९.२०२३

दिव्या कमत ईव्हीपी, मुख्य विधी अधिकारी व कंपनी <mark>सचिव</mark>

सही/

. ## ·

ASIAN STAR

एशियन स्टार कंपनी लिमिटेड सीआयएन: एल३६९१०एमएच१९९५पीएलसी०८६०१७

नोंदणीकृत कार्यालय: ११४-सी, मित्तल कोर्ट, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. **दर.:**+९१-२२-६२४४४९९९ फॅक्स:+९१-२२-२२८४२४२७, ई-मेल:info@asianstargroup.com, वेबसाईट:www.asianstargroup.com

२९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद व ई-वोटिंगची माहितीची सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **एशियन स्टार कंपनी लिमिटेड** (कंपनी) ची एकोणतीसावी (२९वी) वार्षिव वर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी ०२.३० वाजता (भाप्रवे) होणार आहे यवसायाचे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ विजुअल मीन्स (ओएव्हीएम द्वारे उक्त एजीएम आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केले आहे. सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ रोजी कॉपरेंटर त्र्यवहार मंत्रालयाने जारी केलेले (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणन संबोधले जाते) आणि परिपत्रक क्र.SEBI HO/CED/CED-2/CIRP/P/2022/62 ਵਿਗਾਂक १३ ਸੇ ੨੦੨੨ ਕ SEBI/HO/CED/PoD-2/P/CIR/2023/4 ਵਿਗਾਂਕ

जानेवारी, २०२३ रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) ने जारी केले. . उपरोक्त परिपत्रकांच्या अनुषंगाने, आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक अहवालासह २९व्या एजीएमची सूचन लेक्ट्रॉनिक पद्धतीने बुधवार, ६ सप्टेंबर २०२३ रोजी सर्व भागधारकांना पाठविण्यात आली आहे ज्यांचा ईमेल पत्त कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी सहभागी (डीपीज) कडे नोंदणीकृत आहे. सदस्यांनी लक्षात ठेवां की २९व्या एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विधान आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक अहवालासः कंपनीच्या वेबसाइटवर www.asianstargroup.com वर एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com आणि स्टॉक् एक्सचेंज (बीएसई लिमिटेड) च्या वेबसाइटवर म्हणजे www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना एजीएम नोटिसमध्ये दिल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने मोजले जातील. एजीएम व्हीसी भोएव्हीएमद्वारे होत असल्याने सदस्यांद्वारे प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. ज्या सदस्यांनी यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही ते त्यांचा ई-मेल आयडी बिगशेअर प्रा.लि.कडे nfo@bigshareonline.com वर मेल करून नोंदणीकृत करू शकतात किंवा secretarial@asianstargroup.cor ार ईमेल पाठवू शकतात.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम ९१ न्स भाणि डएइख चे नियम ४२ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५, सदस्यांची नोंदर्ण आणि शेअर हस्तांतरण कंपनीची पुस्तके शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह रजीएम आणि कंपनीच्या इक्किटी शेअर्सवरील अंतिम लाभांश देण्याच्या उद्देशाने बंद राहतील. रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सूचना

कलम १०८ आणि इतर लागू तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम् २० आणि लिस्टिंग रेयुलेशनच्या विनियम ४४ सह वाचलेल्या कायद्यातील काही असल्यास, कंपनीला त्याचे

प्रदान करण्यात आनंद होत आहे. सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (रिमोट ई-व्होटिंग) वापरून त्यांन मत देण्याची सुविधा आणि कंपनी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (छडॐ) द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सेवेद्वारे एजीएम (ई-व्होटिंग) दरम्यान मतदान करण्याची सुविधा देखील प्रदान करेल. नोटीसमध्ये नमूद

सप्टेंबर, संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. एजीएम दरम्यान/रिमोट ई-व्होटिंगपूर्वी रिमोट ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि मतदानासाठी कट-ऑफ तारीख गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ आहे ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले गेले आहे

डिपॉझिटरीजद्वारे कट-ऑफ तारखेला केवळ रिमोट ई-व्होटिंग तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदानार्च सुविधा मिळण्याचा हक्क असेल. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार, २१ सप्टेंबर

२०२३ रोजी समभाग धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेणारी आणि कंपनीची सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद २९ व्या एजीएममध्ये भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पुन्ह मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

श्री. योगेश डी. दाभोळकर, सराव कंपनी सचिव (सीपी क्र.६७५२) यांची छाननीकर्ता म्हणून ई-मतदान प्रक्रिय निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी नियुक्त करण्यात आली आहे.

कोणत्याही शंका/तक्रारीच्या बाबतीत, तुम्ही शेअरहोल्डरसाठी वारवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पा ाकता किंवा टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० वर कॉल करू शकता किंवा श्रीमती सोनी सिंग, सहाय्यक व्यवस्थाप किंवा श्री. अनुभव सक्सेना, सहाय्यक व्यवस्थापक यांना evotin@gnsdl.co.in वर विनंती पाठवा

एशियन स्टार कंपनी लिमिटेडकरित

अरविंद टी. शाह दिनांक : ०६.०९.२०२३ सीईओ व पुर्णवेळ संचालव

आहे की, **श्री. गजानन कुंडलीक कायंदे** हे निवासी जागा अर्थात खोली क्र.ए-६. क्षेत्रफट १५ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, गोराई (१) प्रज्ञा को.हौ.सो.लि., प्लॉर्टक्र.६१, रोड p.आरएससी-१८, गोराई-१, बोरिवली पश्चिम् मुंबई-४०००९१ (यापुढे सदर खोली) या जागेचे कमेव मालक, ताबेदार आणि अधिकार प्राप्त भाहेत आणि भाग प्रमाणपत्र क्र. ००६ अंतर्गर रकत्रित अनुक्रमांक २६ ते ३० (दोन्ही सह धारक रु. ५०/ – प्रत्येकीचे पाच (५) पूर्ण पणे मरणा केलेले शेअर्सचे धारक आहेत. उपरोत्त खोली क्र. ए-६ तसेच उपरोक्त शेअर्स क्र. २१ । ३० हे यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ न्याअर्थी सदर श्री. गजानन कुंडलिक कायंदे गंनी सदर मालमत्ता संयुक्त उपनिबंधक बोरीवर्ली ७, मुंबई उपनगर जिल्हा येथे दि.)६.०५.२ॅ०१७ रोजी दस्तावेज क्र. बीआरएर ७-२३६२-२०१७ धारक नोंदणीकृत दि. २६.०४.२०१७ रोजीचे विक्री करारनामा नुसा

जाहीर सूचना

नेव्हापासून श्री. गजोनन कुंडलिक कायंदे ांच्याकडे सदर मालमत्तेचा ताबा आहे. भाता विद्यमान मालक श्री. गजानन कुंडलिक कायंदे यांना माझे अशिल श्री. संभाजी शिवनाथ भागवने यांच्याकडे रक्कम प्राप्त करण्यासाठी सदर गलमत्तेची विक्री करण्याची इच्छा आहे.

१) श्री. रुपेश जयंत गदानी व २) श्री. कल्पेश

नयंत गदानी यांच्याकडून खरेदी केले होते आणि

जर कोणा व्यक्तीस, बँका, वित्तीय संस्था यांन पदर जागा किंवा भागावर वारसाहक्क. ताबा विक्री, भाडेपट्टा, तारण, अधिभार, न्यास, बक्षीस. गलकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही ावा असल्यास आणि/किंवा उपरोक्त मृद त्राटपपत्र जर कोणास सापडल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली दिलेल्य त्यावर आवश्यक दस्तावेजांसह लेखी कळवावे मन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याग व स्थगि

केले आहेत असे समजले जाईल. आज दिनांकीत ८ सप्टेंबर, २०२३ सही/

वंदना ठक्क वकील उच्च न्यायालय ८३, फादर पीटर परेरा मार्ग गाव वॉर्ड, कुर्ला (प.), मुंबई-४०००७०

जाहीर सूचना

की. माझे अशीलांना ३ बीएचके. फ्लॅट क्र. १३ क्षेत्रफळ ५७४ चौ.फू. कार्पेट क्षेत्र आणि १२ ब क्षेत्रफळ ४४५ चौ.फू. कार्पेटक्षेत्र (आता दोर्न्ह फ्लॅट एकत्रित आणि नवीन क्र. १०२) एकूण क्षेत्रफळ १०१९ चौ.फू. कार्पेट तत्सम १२२३.२१ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र तसेच टेरेस क्षेत्र १००० चौ.फू. बिल्टअप क्षेत्र, पहिला मजला परसरामपुरीया एन्क्लेव्ह को-ऑप.हौसोलि., हार्ज बापू रोड, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७ ही जागा श्रीमती संगिता गृहानी व श्रीमती श्रद्धा गृहानी (विद्यमान मालक) यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. सदर मालमत्तेचे तपशील खालील अनुसुचीमध्ये नमूद केले आहे.

जर कोणा व्यक्तीस खालील अनुसुचीत नमुद सदर सदर दुकान मालमत्तेवर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्र, अदलाबदल, तारण (तत्सम किंवा इतर), अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, लिव्ह ॲण्ड लासन्स करारनामा, परिरक्षा, पारिवारीक व्यवस्था, जर्प केंवा कार्यद्याच्या कोणत्याही न्यायालयाद्वारे पारीत हकमनामा. आदेश किंवा अन्य इतर प्रकार हु-फूननाना, आदेश किया अन्य इतर प्रकार कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह लेखी वरुपात आक्षेप/दान्याचे पुष्ठचर्थे दस्तावेज व इतः राव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासू जर्यालय-२१६, दीप लक्ष्मी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., २रा मजला, बी.आय.टी. चाव क्र.२५ समोर, एम.जी. मार्ग, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ येथे कळवावे. अन्यथा असे दावा किंव . आक्षेप असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांव अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव योग्य मालमत्तेचे अधिकाराच्या आधारावर माझे अशील पढील प्रक्रिया करतील

वस संदर्भीत अनुसुची:
(मालमतेचे वर्णन)
३ बीएचके, फ्लॉट क्र. १२ ए क्षेत्रफळ ५७४ चौ.फू.
कार्पेट क्षेत्र आणि १२ बी क्षेत्रफळ ४४५ चौ.फू.
कार्पेट क्षेत्र (आता दोन्ही फ्लॉट एकत्रित आणि नवीन क्र. १०२) एकूण क्षेत्रफळ १०१९ चौ.फू कार्पेट तत्सम् १२२३.२१ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र तसेच टेरेस क्षेत्र १००० चौ.फू. बिल्टअप क्षेत्र, पहिला मजला, परसरामपुरीया एन्क्लेव्ह को-ऑप.हौसोलि., हाजी बापू रोड, मालाड (पूर्व) मुंबई - ४०००९७, सीटीएस क्र. ४९ए (भाग) ४९/ए१, ४९/ए/२, ४९ए/३, ४९ए/४, ४९ए/५ ४५ए, ४६ए, ४७ए, गाव पहाडी, गोरेगाव, तसे परसरामपरीया एन्क्लेव्ह को-ऑप हौसोलि दा वितरीत अनुक्रमांक ७६ ते ८० धारक भागप्रम क्र. १५ आणि अनुक्रमांक ७१ ते ७५ धारव माणपत्र क्र. १४

आज दिनांकीत ८ सप्टेंबर, २०२३

सही/-श्री. दीपक एन. राणे वकील व कायदेशीर सल्लागार

KAVI COMMERCIAL COMPANY LIMITED

[CIN: U99999MH1985PLC082517] Registered off.: Virai Impex House 47, P D' Mello Road, Mumbai-400009 Ph.: 022-61295000/23481446; E -mail id: <u>virajimpex@virajimpex.com</u>: Website: http://kavicommercial.com

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 39thAnnual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Saturday, September 30, 2023 at 11:00 a.m. at the registered office of the Company situated at Virai Impex House 47, P. D'Mello Road, Mumbai-400009, to transact the business mentioned in the

Members are informed that (a) the Company has completed the dispatch of the Notice of the AGM and Annual Reports containing, inter alia, the Audited Accounts for the financial year ended March 31 2023 and the Reports of Auditors and Directors thereon by September 07, 2023 through permitted nodes. (b) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website http://kavicommercial.com

The Scrutinizer's report along with the results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be placed on the Company's website http://kavicommercial.com within 48 hours from the conclusion of the AGM.

Notice is further given pursuant to Section 91 of the Act, 2013 and other applicable provisions, if any the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday September 24, 2023 to Saturday, September 30, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company.

By Order of the Board of Directors of Kavi Commercial Company Limited

Place: Mumbai Dated: September 07, 2023 Prakash R Didwania Managing Director DIN: 00225978

व्हॅलेन्सीया न्यूट्रिशन लिमिटेड सीआयएत: L51909MH2013PLC381314

नोंदणीकृत कार्यालय : एस एच –४, ए विंग, विल्डिंग क्रमांक ३४, टिळक नगर, चेंबूर सहवास को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, मुंबई ४०० ०८९, कॉपोरेट कार्यालय : ६०१ ए, नीलकंठ विझनेस पार्क, नाथानी रोड, विद्याविहार (पश्चिम), मुंबई ४०० ०८६. दूरध्वनी क्रमांक : ७९७७२५२८४०

संकेतस्थळ : www.valencianutrition.com ई-मेल : <u>compliance@valencianutrition.com</u> दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान आणि बुक क्लोजर यांची सूचना

याद्वारे **सूचित** करण्यात येते की व्हॅलेन्सीया न्यूट्रिशन लिमिटेड ('कंपनी') यांच्या सभासदांची दहावी वार्षिक सर्वसाध सभा गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अन्य मान्यताप्रा दुकश्राव्य माध्यमे ('ओएव्हीएम्') यांच्या माध्यमातृत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुवनेत नमुद्र केलेल्या विषयांच्या अनुर घेण्यात येणार आहे. सामान्य परिपत्रक क्रमांक ११/ २०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्राल यांनी जारी केले आहे आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/पी/सीआयआर/२०२३/४ जे सेबी यांनी पता जात करा आह आग भारत्वक क्रांत्र के त्या पता ७५ जानेवारी २०६२ रोजी जारी केले आहे (याआधी जारी केलेल्या परिपत्रकाचा बाहावा) आणि यापुट डच्यांचा एक्रीतत उद्धेख एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके असा करण्यात येणार आहे, त्यांच्या अनुसार तसेच कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक त्या तरतुदी तसेच त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि सेबी लिस्टिंग रेखुलेशन्स, जायरचन पना राजुदा ताल पासल जान ता जाताना बानाचना जाताल वावाच नचन जान क्या तालरा जात्रा है। बांच्या अनुसार कंपनीने १० व्या वार्षिक सर्वसाधाण सभेची सूचना आणि २०२२-२३ करिताचा वार्षिक अझवाल बुधार दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केवळ अशा सभासदांना निर्गमित केला आहे, ज्या सभासदांचे ईं मेल तपशील कंपनी किंवा रजिस्टार आणि शेअर टान्स्फर एजंट्स आणि डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आ आहेत. सभासदाना वार्षिक सर्वसाधारण सभेची प्रत्यक्ष पाठविष्याची आवश्यकता एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार निलंबित करण्यात आली आहे. २०२२–२३ करिताचा वित्तीय अहवाल ज्यात १० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट यांचा अंतर्भाव आहे, कंपनीचे संकेतस्थळ <u>www.valencianutrition.</u> <u>com</u> आणि स्टॉक एक्स्वेंज यांची संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच त्यांची प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.</u>

com येथे उपलब्ध आहे. दुरस्थ ई-मतदान : कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ ('कायदा') तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट औं ऍडमिनिस्ट्रेग्नन) नियम २०१४ चा नियम २० तसेच त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुसार तसेच सर्वसाधारण सभांच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याकडून जारी करण्यात आलेले सेक्रेटरिअल स्टेंडड्स – २ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना मतदानाचा बजावता यावा वासाठी कंपनी आपल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान/वार्षिक सर्वसाधारण सभेच्य दरम्यान ई– मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि त्यासाठी केपनीने इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनएसडीएल यांची नियुक्ती केली आहे.

दरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर सचना १० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत देण्यात आल्या आहेत गसदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील मुद्यांची नोंद घ्यावी:

. दूरस्थ ई-मतदान सुविधा खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध असणार आहे : दूरस्थ इ मतदान कालावधील ोमवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया बुधवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी संघ्याकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) संपुष्टात येईल त्यानंतर दूस्थ ई-मतदान प्रारूप मतदानासाठी एनएसडीएल यांच्याकडून बंद कप्ण्यात येईल आणि सभासदांना सदरील तारीख आणि वेळेनंतर दुरस्थ ई-मतदान करता येणार नाही.

बी. सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीच्या एकूण पेड अप समभाग भांडवलात सभासदांकडे उपलब्ध असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि जे समासद वार्षिक सर्वसाधारण समेल उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाच हक बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजाव शकतील. अश्री क्रोणतीही व्यक्ती जिचे नाव कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थ मालकांच्या नोंदवहीत उपलब्ध आहे, अशा व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई- मतदान पद्धतीचा अवलं करून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक बजावलेला आहे. असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपस्थित राह शकता मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.

सी. अवैयक्तिक समभागधारक किंवा समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत, तसेच ज्या व्यक्तीनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना निर्गणीत झाल्यानंतर कंपनीचे समभाग धेऊन कंपनीचे सभासद झाले आहेत आणि कट ऑफ तारीख रोजी त्यांच्याकडे कंपनीचे समभाग आहेत, असे सभासद ई-मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड, <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवून प्राप्त करू शकतात. मात्र एखादी व्यक्ती या आधी नएसडीएल यांच्यकडे दुरस्थ इ मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर ती व्यक्ती दूरस्थ ई–मतदानासाठी सध्याचा युजर आयर्ड आणि पासवर्ड यांचा वापर करू शकते. डी. वैयक्तिक समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत. तसेच ज्या व्यक्तींनी वार्षिव

अर्थ चर्चामाण स्पेनानार्यक्र विचान क्षेत्राचा स्पेनान क्षेत्रमा । उत्तर व्यक्ता स्थान । सर्वसाधाण सभिची सूचना निर्गणित झाल्यानत कंपनीचे समागा घेजन कंपनीचे समासद हाले आहेत, आणि कट ऑफ तार्रिय रोजी त्यांच्याकडे कंपनीचे समभाग आहेत, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सूचनेच्या अनुसा लॉग इन प्रक्रियेचा अवलंब करू शकतात.

सभासद सध्याचे डिमॅट खात्याचे लॉग इन क्रेडेलियल्स डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्या माध्यमातून एनएसडीएल किंवा सेंट्ल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ('सीडीएसएल') यांच्याकडे असल्यानुसार, दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेसाठी वापरू शकतात. जी व्यक्ती कट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद नाही त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची ही सूचना केवळ माहितीसाठी

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वीची दूरस्थई-मतदान प्रक्रिया / वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारी इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून श्रीमती कृपा जोईसार, कृपा जोईसार अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (पिअर रिब्ह्रू प्रमाणपत्र क्रमांक : १२५१/२०२१) यांची निवुक्ती करण्यात आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या संदर्भात किंवा एनएसडीएल यांच्या इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात क्रोणत्याही शंका असल्यास आएण ई मेलच्या माध्यमातून <u>evotin@gnsdl.co.in</u> यांच्याशी किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० यांच्याशी संपर्क साधु शकता.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणाऱ्या मतदानाच्या स्बदर्भात शंकांचे निरसन करण्यासाठी श्री तेजस चतुर्वेदी, सहायक व्यवस्थापव नंत्रानल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था मजला, कमला मिल्स केपाउड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई ४०० ०१३ यांच्याशी संपर्क साधता वेईल किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> येथे ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधता येईल किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० यांच्याशी संपर्क

दिनांक : ६ सप्टेंबर, २०२३

कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका तसेच समभाग हस्तांतरण पुस्तिका गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर २०२३ ते गुरुवार दिनांक २ सप्टेंबर २०२३ या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील.

> व्हॅलेन्सीया न्युटिशन लिमिटेड यांच्या करित पूर्ण वेळ संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी (डीऑयएन : ०९०७२४०५



DYNACONS

७८, रतनज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट, इर्ला लेन, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. दुर:०२२-६६८८९००, ई-मेल:investor@dynacons.com वेबसाईट:www.dynacons.com २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड (कंपनी) ची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी ३:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरिसंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओण्दीएम) द्वारे सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क.१४/ २०२० दि. एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि २०/२०२० दिनांक १ मे, २०२०, ०२/ २०२१ दि, १५ को कानेवारी, २०२२, २१/२०२० दि, १५ डिसेंबर, २०२१ व ०२/२०२२ दि, १५ मे, २०२२ आणि १०/२०२२ दि, २८ डिसेंबर, २०२२ आणि अन्य लागू परिपत्रके (एमसीए परिपत्रके) आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD2/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020//9 दिनांक १२ मं २०२०, पाएंग्रक क्र.S.EBJ/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी २०२२ आणि क्र.SEBJ/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/6 दिनांक १३ मे, २०२२ आणि क्र.SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 दिनांक ०५ जानेवारी, २०२३ रोजी सेबी (सेबी परिपञक) (एकतिवरणे लागू परिपञके म्हणून संदर्भित) आणि कंपनी कायदा, २०१३ ट्या इतर लागू तरतुदी, (कायदा) आणि तेथे केलेले नियम सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्स्ट्स) रेयुलेशन, २०५५ (सेबी क्लिस्टिंग रेयुलेशन) अंतर्गत आणि एजीएमच्या ०४ सप्टेंबर २०२३ ट्या नोटिसमध्ये मनुद केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी सदस्यांच्या वास्तविक उपस्तितीशिवाय होणार आहे. द्वीसी/ओएव्हीएमद्रारे एजीएममध्ये उपस्थित राहणान्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोण्य मोजव्याय्या उद्योगने कोली जांदिन अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल.

उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून, वित्तीय वर्ष २०२२-२०२३ वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती एजीएमची सूचना देखील गुरुवार, ०७ सप्टेंबर, २०२३ रोजी ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी (डियाझिस्टरी सहमार्गीकर्ष्ठ नॉट्गीकृत आहेत. ज्या सहस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नॉट्गीकृत केलेले नाहीत ते तालुख्ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि.च्या info@bigshareonline.com वर क्लिक करून वित्तीय वर्ष

२०२२–२०२३ करिता वार्षिक अहवाल ज्यामध्ये एजीएमची सूचना देखील आहे ते प्राप्त करू शकता.

२०२४-२०२३ कारता वाषक अहवाल ज्यामध्य एजाएमचा सूचना देखील आहे ते प्राप्त करू शकता. ज्या व्यक्तिच नाव सभासदांच्या नांदवहीमध्ये किंवा डिक्रांग्रीअटरीजद्वारे ठेवलेल्या लामार्थी मालकांच्या नांदवहीमध्ये किंवा डिक्रांग्रीअटरीजद्वारे ठेवलेल्या लामार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी नांदवलेल असेल, तोच लाम घेण्यास पात्र असेल. नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक सेवांद्वारे रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएममध्ये सहमागी होण्याची सुविधा. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

हा सूचना कवळ माहिताच्या उद्देशान होताळला पाहुज. कंचन १०८ च्या तरतुर्दीच्या संदर्भात, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ उद्या नियम २० सह वाचा कोणत्याही वैधानिक बदलांसह किंवा पुन्हा कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचा कोणत्याही वैधानिक बदलांसह किंवा पुन्हा कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) दुरुस्ती नियम, २०१४ आणि सेक्षे (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्प्लोज्य सिकायपेदंश) रेच्युकेग्स, २०१५ वे नियमन ४४ आणि सेकेटिशत्ल स्टॅंड्ड्सने- नुसार चुधानित केल्यानुसार, या काळाशाती अंमातात आणणे, कट-ऑफ तारखेनुसार, म्हणजे शनिवार, २३ सप्टॅबर, २०२३ रोजी, प्रत्यक्ष स्वरूपात किंवा अभीतिक स्वरूपात शैअर्स धारण करणारे सदस्य रिगोट ई-चोटिंगच्या च्या सुविधेसह एजीएमच्या उक्त सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे उत्पावंतर नैजनल सिलयुरिटीज डियाशिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रानिक सेवांद्वारे मतदान इलेक्ट्रानिक पद्धतीने मतदान करू शकतात. सर्व सभासदांना कळाणाया को सी

. वित्तीय वर्ष २०२२ – २०२३ वार्षिक अहवाल पाठवण्याची पूर्णता तारखेमध्ये इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे एजीएमची सूक्त् देखील आहे: गुरुवार, ०७ सप्टेंबर, २०२३.

रिमोट ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ: सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ (९:००वा. भाग्रवे)

रिमोट ई-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ: शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ (५:००वा. भाग्रवे) रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३.

ज्या व्यक्तींनी शेअर्स विकत घेतले आहेत आणि एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट ऑफ डेट म्हणजेच २३ सप्टेंबर, २०२३ रोजी शेअर्स ठेवल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले आहेत, ते लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवून मिळवू शकतात. विनंती www.evotingnsdl.co.in तथापि, रिमोट ई-व्होटिंगसाठी तुम्ही आधीच

पाठिषु । मिळपू संस्थातः, । त्यारा www.vvr.mgmain.co.mi युवा । एनएसडीएलमध्ये नीदणीकृत स्थाला तर तुम्ही तुमचा सध्याचा युवार आयडी आणि पासवर्ड वापार शक्ता. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएलद्वारे २९ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्या.५:००वा. नंतर मतदानासाठी अ केले जाईल. एकदा ठरावावर मत सदस्याने दिले की, नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. . इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईं. आणि एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी रिमोट ई–व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही आणि अन्यथ त्यांना असे करण्यास प्रतिबंधित केले नाही, ते सक्षम असतील. एजीएम दरम्यान ई–व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान

रणीएममध्ये डीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या सदस्यांद्रारे आणि ज्य सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी रिमोट ईं-व्होटिंगची पद्धत एजीएमच्य सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

् -इस्होटिंगशी संबंधित युजर आयडी आणि पासवर्डच्या तपशीलांसह माहिती आणि सूचना सदस्यांना ईं–मे गठविण्यात आल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी समान लॉगिन क्रेडीं

सदस्यांचे मतदान हक्क २३ सप्टेंबर, २०२३ रोजी कट ऑफ डेट असल्याने कंपनीच्या पेड अप इक्विटी शेअ कॅपिटलमधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. श्री. हेमंत शेट्ये, (एफसीएस क्र.२८२७), एचएसपीएन ॲण्ड असोसिएटस् एलएलपी, कार्यरत कंपनी सचिक भागीदार यांची रिमोट ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्यक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी छाननीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

म्हणून ानपुक्ता करण्यात आला आह.
सभासद हे लक्षात ठेवू शकतात की, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२–२०२३ साठी वार्षिक अहवाल.
कंपनीच्या वेबसाइट www.dynacons.com वर, स्टॉक एक्स्वेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड
www.bseindia.com वर आणि गॅशनल स्टॉक एक्सवेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com
वर आणि गॅशनल सिक्युरिटीज डियॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वेबसाइटवर
उपलब्ध आहेत. ई-मतदानाशी संबंधित कोणयाही शंका/तंकारींच्या बाबतीत, सदस्य खालील व्यक्तीशी संपर्क
साधू शकतात किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) सदस्यांसाठी आणि ई-साठी पाहू शकतात.
www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात सदस्यांसाठी मतदान वापरकर्ता पुश्तिका उपलब्ध
आहे.

ई-व्होटिंगशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जबाबदार व्यक्तीचे संपर्क तपशील : नॅशनल सिक्यूरिटी डिपांझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), श्री. अमित विशाल, असिस्टंट मॅनेजर, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ आणि ५ मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई–४०००१३, दूरध्वनी क्रमांकः+९१ २२ २४९९४२६२, ईमेत आयडी: amitv@nsdl.co.in, evoting@nsdl.co.in.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्वलोजर आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम ४२ सह वाचलेत्या कायद्याच्या कत्वम ९१ च्या अनुषंगाने सदस्यांचे नियंक्य आणि शेअ२ हस्तांतरण आगामी वार्षिक तसंसाधारण सभेच्या उद्देशाने कंपनीची पुस्तके २४ सप्टेंबर, २०२३ ते ३० सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

लाभांश प्राप्त करण्यासाठी आज्ञापत्र नोंदणी करण्याची पद्धत. सदस्यांना त्यांचे संपूर्ण बँक तपशील नोंदणी,

कागदपत्रे सबिमट करून डीमॅटरलायङ्ड मोडमध्ये ठेवले असतील आणि ब) कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडसह investor@dynacons.com किंव info@bigshareonline.com वर ईमेल करून, जर शेअर्स फिजिकल मोडमध्ये असतील त

सबमिट करून. ९) स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची स्कॅन केलेली प्रत ज्यामध्ये सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक, बँक तपशीत (बँक खाते क्रमांक, बँकच्या शाखेचे नाव आणि पत्ता, आयएफएससी, एमआयसीआर तपशील) असतील

पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि

उं) रह केलेले चेक पान.

पुजा पटव कंपनी सचिव सव सक्षम अधिकार्र

INFRASTRUCTURE DEVELOPERS LTD.

एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड

सीआयएन : L45200MH2002PIC136779 नोंदणीकृत कार्यालय: २१०२, २१ वा मजला, प्लॉट - ६२, केसर इक्विनॉक्स, सर भालचंद्र मार्ग,

हिंदू कॉलनी, दारर (पू.), मुंबई - ४०० ०१४. ई-मेल : investorrelations@mepinfra.com । वेबसाइट : www.mepinfra.com दूर. : ११ २२ २४१४ २७७६। फॅक्स: ११ २२ २४१४ ४४५४.

२१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, सभासदांचे रजिस्टर बंद ठेवण्यासंदर्भात सूचना व ई-मतदानाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') च्या सर्व लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच कॉर्पोरेट मंत्रालयाद्वारे (''एमसीए'') जारी परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२० २०/२०२०, ०२/२०२१, ०२/२०२२ व १०/२०२२ व ११/२०२२ अनुक्रमे दि. ०८.०४.२०२०, १३.०४.२०२० जारी परिपत्रक क्र. २/२०२२, दि. ०५.०५.२०२२ च १०/२०२२, दि. २८.१२.२०२२ अनुक्रमे च अन्य-लागू परिपत्रके (बापुढे ''एमसीए परिपत्रके'' म्हणून उल्लेखित) तसेच सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी- २/ सीआयआर/२०२३/४ सहवाचन परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७ दि. १२.०५.२०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२१/११, दि. १५.०१.२०२१ नेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२२/६२ अनुक्रमे दि. ०५.०१.२०२३, १२.०५.२०२० १५.०१.२०२१ व दि. १३.०५.२०२२ तसेच अन्य लागू परिपत्रके (यापुढे एकत्रितरीत्या ''सेबी परिपत्रके'' म्हणून उल्लेखित) यांच्या अुपालनांतर्गत सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी/ओएव्हीएमच्या ध्यमातून एजीएम आयोजित करण्यास मंजुरी दिली असल्याने एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडची **२१ वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शनिवार, दि. ३०.०९.२०२३ रोजी स. ११.३० वाजता सामायिक ठिकाणी . कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ-विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

सदर लागू परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीची २१ वी एजीएम सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हिडीओ व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याकरिताचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत.

वरील निर्देशित एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांची ई–मेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स व कंपनीकडे नोंटवलेले असतील केवळ अशा सभासटांना २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणाऱ्या सूचनेसमवेत दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात . ाठवण्यात आला आहे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट <u>https//www.mepinfra.com</u> वर, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर तसेच नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड एनएसडीएल)ची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध आहे.

कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१^८ च्या विनियमन ४२ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, २१ व्या एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स **रविवार, दि. २४.०९.२०२३ ते शनिवार, दि. ३०.०९.२०२३** (दोन्ही दिवस समाविष्ट)

कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे निया २०, कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ द्वारे सुधारित तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ यांच्या अनुपालनांतग४त कंपनी आपल्या सभासदांना नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') द्वारे पुरविण्यात आलेल्या ई-मतदान सेवांच्या (''ई-मतदान'') माध्यमातून आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. निर्धारित अंतिम तारीख अर्थात, शनिवार, दि. २३.०९.२०२३ रोजीनुसार ज्या सभासदांची नावे सभासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असतील असे सभासद दूरस्थ ई-मतदान किंवा ई-मतदान प्राप्त करण्यास पात्र असतील. दि ०१.०९.२०२३ रोजीनुसार कागदोपत्री स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात भागधारक असलेल्या कंपनीच्या सभासदांना त्यांची मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देता येण्याकारता युजर आयडी व पासवर्ड पुरविण्यात आला आहे. सदर तारखेपरचात ज्या पात्र सभासदांनी शेअर्स संपादित केले असतील त्यांनी ई-मतदानाद्वारे मतदानाचा त्यांचा हक्क बजावण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड वितरीत करण्यासाठी एनएसडीएल यांच्याकडे <u>evoting@nsdl.</u> <u>co.in</u> थेथे संपर्क साधावा. सभासद ई-मतदानाकरिता यापूर्वीच एनएसडीएलकडे नोंदणीकृत असल्यास ई-मतदानाद्वारे मत देण्यासाठी ते विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकतील. सभासदांनी कृपया एजीएम सूचना, दि. ०५.०९.२०२३ मध्ये उपलब्ध निर्देशांचे पालन करावे जी <u>www.mepinfra.com</u> वरून तसेच एनएसडीएलच्या वेबसाइटवरूनही डाऊनलोड करता येऊ शकेल.

ई-मतदानाचा कालावधी बुधवार, दि. २७.०९.२०२३ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व शुक्रवार दि. २९.०९.२०२३ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. सदर तारीख व वेळेपश्चात सभासद मत देऊ शकणार ाहीत. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे ठरावावर आपले मत न दिलेले सभासद हे त्यांना मत देण्यापासून प्रतिबंधित केलेले नसल्यास, एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्यास पात्रअसतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील. तथापि, त्यांना एजीएममध्ये मत देता येणार नाही.

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या ज्या सभासदांचे ई–मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत नसतील ते फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्र क्र,पॅन, मोबाइल व ई-मेल आयडी आदी दस्तावेज येथे सादर करून आपला ई-मेल आयडी नींदणीकृत करू शकतील. डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेले सभासद त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत करू शकतील. सदर सभासद सूचनेत विहित केलेल्या वरूपातून दूरस्थ ई-मतदान वा एजीएमदरम्यान ईमतदानाद्वारे मत देऊ शकतील.

मतदान व ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीने सीएस श्रीधन फडके, कार्यरत कंपनी सचिव, एसव्हीपी ॲन्ड असोसिएट्स (सभासदत्व क्र. एफसीएस ७८६७ सीपी नं. १८६२२) यांची नेमणूक केली आहे.

संपर्क तपशील

ई–मतदानासंदर्भात काही तक्रारी असल्यासी सभासदांनी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधावा. त्याचबरोब सभासद आपल्या तक्रारी कंपनी सचिव यांना investorrelations@mepinfra.com येथेही संबोधित करू

एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

ठिकाण : मंबर्ड

विक्रम मकादम